

# Honeywell

Honeywell Automation India Limited  
CIN: L29299PN1984PLC017951  
Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial  
Estate, Pune - 411 013, Maharashtra  
Tel: +91 20 7114 8888  
E-mail: India.Communications@Honeywell.com  
Website: <https://www.honeywell.com/in/en/hail>

October 7, 2023

|  |   |
|--|---|
| The Manager – Compliance Department<br>National Stock Exchange of India Limited<br>'Exchange Plaza' Bandra Kurla Complex,<br>Bandra (East) Mumbai 400051<br>NSE Symbol: HONAUT | The Manager – Compliance Department<br>BSE Limited<br>Floor 25, P.J. Tower, Dalal Street<br>Mumbai 400001<br>BSE Scrip Code: 517174 |
|--|---|

Dear Sir/Madam,

**Sub: Newspaper Advertisement - Notice of Postal Ballot and E-voting information**

**Ref: Regulation 30 and Regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ('SEBI Listing Regulations').**

Pursuant to Regulations 30 and 47 of the SEBI Listing Regulations, please find enclosed herewith a copy of the 'Notice of Postal Ballot and e-voting information' of Honeywell Automation India Limited ('the Company') published in the following newspapers on October 7, 2023:

- Business Standard (in English language) and
- Loksatta (in Marathi language)

The same is also being made available on the website of the Company at <https://www.honeywell.com/in/en/hail>.

The above is for your information and record.

Yours Sincerely,

For **Honeywell Automation India Limited**

---

**Indu Daryani**  
**Company Secretary and Compliance Officer**  
FCS No. 9059

Enclosure: As above



**S. E. RAILWAY – TENDER**

Divisional Railway Manager (Engg.), Chakradharpur acting For & On behalf of The President of India invites E-Tenders against Open Tender. Manual offers are not allowed against this tender, and any such manual offer received shall be ignored. **SI. No. Tender Notice No. & Name of work** are as follows: (1) **CKP-CENTRAL-23-24-33**, Miscellaneous Repairs in Qtrs. No. A/87/1-4 (01 Block G + 1 Building) for accommodation of Transit Camp in SERSA Ground and in Little Pearls Schools in Chakradharpur. **Tender Value** : ₹ 1,20,83,988.51. **EMD** : ₹ 2,10,400/- (2) **CKP-GSU-MECH-BNDM-23-24-17**, Construction of Pathway in connection with improvement of rake examination facilities at Departure Yard at Bondamunda. **Tender Value** : ₹ 2,85,68,448.07. **EMD** : ₹ 2,92,900/- (3) **CKP-GSU-ENGG-DIVY-23-24-18**, Provision of Minimum essential amenities & facilities for Divyangjan at Rajangpur and Panposh stations under Amrit Bharat Station Scheme (Phase-III) under the jurisdiction of Sr. DEN/West/CKP. **Tender Value** : ₹ 2,32,86,491.28. **EMD** : ₹ 2,66,400/- (4) **CKP-SOUTH-22-24-28**, Through sleeper renewal (Primary) of existing PSC-60kg sleeper (1660 Nos/Km) with new wider and heavier PSC-60 kg sleeper (1660 Nos/Km) with elastic fastening by Track Relaying Train (TRT) including deep screening/raising of ballast cushion to the standard of 35 cm by BCM Machine, earth work, drain and widening of cessat TRT base depot/in section for 84.721 Tract km in between section Rajkharawan - Dangoaposi (UP & DN) under the jurisdiction of DEN(south)/CKP. **Tender Value** : ₹ 9,46,42,875.60. **EMD** : ₹ 6,23,200/- **Cost of Tender form** : ₹ 0 for 1, 2 & 3 each. **Date of opening** : 26.10.2023 for SI. No. 1 & 31.10.2023 for SI. No. 2 & 3 each and 30.10.2023 for SI. No. 4. **Types of Contract** : Works Contract for 1, 2 & 3 each. The tender can be viewed at Website <http://www.ireps.gov.in> The tender/bidders must have Class-III Digital Signature Certificate & must be registered under on IREPS Portal. Only registered tenderer/bidder can participate on e-tendering. All relevant paper must be uploaded at the time of participating in e-tendering. (PR-675)

**PUBLIC NOTICE**

Notice is hereby given that my clients Mrs. Vimala Rasiklal Shah & Mr. Rasiklal K. Shah who are the bonafide members of 'New Sai Darshan Co-operative Housing Society Ltd', a society duly registered under the provisions of the Maharashtra State Co-Op. Housing Societies Act, 1960 under Registration No. MUM/WPHSG/TC/14465 of 2009, dated 09/04/2009, (hereinafter referred to as 'the Said Society') and are holding 5 fully paid up shares of Rs. 50/- each bearing distinctive nos. from 66 to 70 aggregating to the total share capital of Rs. 250/- of the said society transferred in the Share Certificate No. 22 (hereinafter referred to as 'the Said Shares'). My clients are also holding the ownership rights over the residential premises bearing Flat No. A/401, admeasuring about 200 Sq. Ft. Carpet area on Fourth Floor in the said society, situated at Mamlattar Wadi Road No. 1, Near Purnali Hospital, Malad (West), Mumbai - 400 064, lying on plot of land bearing C.T.S. No. 130, 130 (1 to 23), in Revenue Village Malad South in Borivali Taluka of Mumbai Suburban District (hereinafter referred to as the Said Property). My clients had represented that they had purchased the said property from Mrs. Bhavna Manoj Patel vide Sale Deed dated 12/10/2017, duly registered with the Office of Sub Registrar of Assurances under Serial No. BRL5-11588-2017. The said Mrs. Bhavna Manoj Patel had purchased the said property from Mr. Ramavtar Hanuman Prasad Dalmia, vide Agreement for Sale dated 09/03/2016, duly registered with the Office of Sub Registrar of Assurances under Serial No. BRL2 - 2229 - 2009, dated 10/03/2016. The said Mr. Ramavtar Hanuman Prasad Dalmia had purchased the said property from Mr. Nilesh Vrajlal Barwalia vide Agreement for Sale dated 10/03/2015, duly registered with the Office of Sub Registrar of Assurances under Serial No. BRL7 - 2321 - 2015, dated 11/03/2015. The said Mr. Nilesh Vrajlal Barwalia acquired the said property after the death of Shri Vrajlal Manekchand Barwalia. The said Shri Vrajlal Manekchand Barwalia died intestate at Mumbai on 03/04/2012, leaving behind him Mrs. Sushila Vrajlal Barwalia, his widow and Mr. Nilesh Vrajlal Barwalia, his son as his only legal heirs and representatives to inherit all the right, title and interest of late Shri Vrajlal Manekchand Barwalia over the said property and the said shares. Mrs. Sushila Vrajlal Barwalia, died intestate at Mumbai on 31/01/2015, leaving behind her Mr. Nilesh Vrajlal Barwalia her son as her only legal heir and representative to inherit all the right, title and interest of late Mrs. Sushila Vrajlal Barwalia over the said property and the said shares. The said Shri Vrajlal Manekchand Barwalia acquired the said property from M/S. Shivam Enterprise, M/S. K.D. Corporation and (1) Smt. Kusumben Kantilal Sanghavi, (2) Mr. Sanjay Kantilal Sanghavi, (3) Mr. Nikunj Kantilal Sanghavi & (4) Mr. Jignesh Kantilal Sanghavi vide Agreement for Permanent Alternate Accommodation dated 12/02/2003, duly registered with the Office of Sub-Registrar of Assurances under Serial No. BDR2 - 3282 - 2003, dated 13/05/2003 in lieu of surrendering all his right, title and interest over Old Room No. 13. My clients have represented that the Original Agreement for Sale dated 09/03/2016 executed between Mr. Ramavtar Hanuman Prasad Dalmia and Mrs. Bhavna Manoj Patel, Another Original Agreement for Sale dated 10/03/2015 executed between Mr. Nilesh Vrajlal Barwalia and Mr. Ramavtar Hanuman Prasad Dalmia, Another Original Permanent Alternate Accommodation dated 12/02/2003 executed between (1) Smt. Kusumben Kantilal Sanghavi, (2) Mr. Sanjay Kantilal Sanghavi, (3) Mr. Nikunj Kantilal Sanghavi & (4) Mr. Jignesh Kantilal Sanghavi, M/S. Shivam Enterprise and M/S. K.D. Corporation & Shri Vrajlal Manekchand Barwalia, making chain in the title deed has been lost/misplaced or is not in the possession of my clients. All persons having any claim/interest in the said property or any part thereof on account of the lost/misplaced Original Agreement for Sale dated 09/03/2016, Original Agreement for Sale dated 10/03/2015 and Original Permanent Alternate Accommodation dated 12/02/2003 by way of inheritance, easement, reservation, maintenance or otherwise howsoever is/are hereby requested to inform and make the same known to the undersigned in writing, together with supporting documents in evidence thereof within 14 (Fourteen) days from the date of publication of this notice hereof at his office address, failing which the claims or demands, if any, of such person or persons will be deemed to have been abandoned, surrendered, relinquished, released, waived and given up, ignoring any such claims or demands and no subsequent claims or demands will be entertained and/or for which my client shall not be responsible.

**Mayur Pandya, Advocate High Court,** Shop No. 1, Satguru Darshan, Liberty Garden Road No. 3, Malad (West), Mumbai - 400064.

**Honeywell**

**Honeywell Automation India Limited**

CIN: L29299PN1984PLC017951  
 Regd. Office: 56 & 57, Hadapsar Industrial Estate, Pune - 411 013, Maharashtra  
 Tel: +91 20 7114 8888 | E-mail: India.Communications@Honeywell.com  
 Website: <https://www.honeywell.com/in/en/hail>

**NOTICE OF POSTAL BALLOT AND E-VOTING INFORMATION**

NOTICE is hereby given pursuant to the provisions of Section 110 read with Section 108 and other applicable provisions, if any, of the Companies Act, 2013 ("Act") [including any statutory modification(s) or re-enactment(s) thereof for the time being in force] read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 ("Rules"), Regulation 44 and other applicable regulations of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI Listing Regulations"), Secretarial Standard on General Meetings issued by The Institute of Company Secretaries of India, each as amended, and in accordance with the requirements prescribed by the Ministry of Corporate Affairs ("MCA") for holding general meetings/conducting postal ballot process through e-voting vide General Circular Nos. (i) 14/2020 dated April 8, 2020, (ii) 17/2020 dated April 13, 2020, (iii) 22/2020 dated June 15, 2020, (iv) 33/2020 dated September 28, 2020, (v) 39/2020 dated December 31, 2020, (vi) 10/2021 dated June 23, 2021, (vii) 20/2021 dated December 8, 2021, (viii) 03/2022 dated May 05, 2022, (ix) 10/2022 and 11/2022 dated December 28, 2022 and (x) 9/2023 dated September 25, 2023 (collectively "MCA Circulars"), to transact the special business as set out hereunder by passing Ordinary / Special Resolution, as applicable, by way of postal ballot only by voting through electronic means (remote e-voting):

| Sr. No. | Type of Resolution  | Description of Resolution  |
|---------|---------------------|--|
| 1.      | Ordinary Resolution | Appointment of Mr. Brian Scott Rudick (DIN: 06759691) as a Non-Executive Director of the Company |
| 2.      | Special Resolution  | Re-appointment of Ms. Neera Saggi (DIN: 00501029) as an Independent Director of the Company      |

The Notice of Postal Ballot ("Notice") is available on the website of the Company at <https://www.honeywell.com/in/en/hail> and on the websites of the Stock Exchanges viz. BSE Limited ("BSE") and The National Stock Exchange of India Limited ("NSE") at [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com), respectively. A copy of the Notice is also available on the website of National Securities Depository Limited ("NSDL") at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com).

In compliance with the aforesaid MCA Circulars, the Company has sent the Notice on Friday, October 6, 2023, only in electronic form to those Members whose names appeared in the Register of Members/List of Beneficial Owners as received from TSR Consultants Private Limited, the Company's Registrar and Transfer Agent ("RTA"/Depositories as on Saturday, September 30, 2023 ('Cut-Off date') and whose email addresses are registered with the Company/RTA/Depository Participants (in case of electronic shareholding) or who will register their email address in accordance with the process outlined in the Notice. Accordingly, physical copy of the Notice along with Postal Ballot Form and pre-paid business reply envelope has not been sent to the Members for this Postal Ballot.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its Members and the communication of assent or dissent of the Members would only take place through the remote e-voting system. The remote e-voting period commences on **Sunday, October 8, 2023 at 9:00 a.m. (IST) and shall end on Monday, November 6, 2023 at 5:00 p.m. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter and Members will not be allowed to vote electronically beyond the said date and time. Voting rights of the Members shall be in proportion to the shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on the Cut-off date. Once vote on a resolution is cast, the Member will not be able to change it subsequently. Only those Members whose names are recorded in the Register of Members of the Company or in the List of Beneficial Owners as on the Cut-off date will be entitled to cast their votes by remote e-voting.

To facilitate Members to receive this Notice electronically, the Company has made special arrangements with its RTA for registration of email addresses in terms of the MCA Circulars. Eligible Members who have not registered their email addresses with the Company may register the same with the RTA on or before 5:00 p.m. (IST) on Friday, October 27, 2023, basis which, NSDL will email a copy of the Notice along with the remote e-voting User ID and Password. The procedure to register email address with the RTA and the procedure for remote e-voting is provided in the Notice.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) or call on toll free no.: 022- 4886 7000 and 022 - 2499 7000 or send a request at [evoting@nsdl.co.in](mailto:evoting@nsdl.co.in).

The Board of Directors of the Company has appointed Ms. Amruta Rajashri (Membership No. 8957 and CP No. 10411), Partner at Bokil Punde and Associates, Practicing Company Secretaries, to act as the Scrutinizer, for conducting the postal ballot process, in a fair and transparent manner.

After completion of scrutiny of the votes cast, the Scrutinizer will submit her report to the Chairman or any other person authorised by him. The said Results along with the Scrutinizer's Report will be placed on the Company's website at <https://www.honeywell.com/in/en/hail>, the website of NSDL at [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) and shall also be communicated to the Stock Exchanges where the Company's Equity Shares are listed viz. BSE Limited ("BSE") and The National Stock Exchange of India Limited ("NSE") and be made available on their respective websites viz. [www.bseindia.com](http://www.bseindia.com) and [www.nseindia.com](http://www.nseindia.com). The results shall also be displayed on the Notice Board at the Registered Office of the Company.

For Honeywell Automation India Limited  
 Sd/-  
**Indu Daryani**  
 Company Secretary  
 FCS No. 9059

Place: Pune  
 Date: October 6, 2023

— Advertorial

**SCHENCK PROCESS REFOCUSES ON CORE BUSINESS AFTER CARVE-OUT OF THE FOOD DIVISION**

The long-established German-based company Schenck Process is moving into a more sustainable future after the carve-out of its food solutions to Hillenbrand/Coperion. The expert for process-critical bulk solids applications is now focusing 100% on its core competencies of weighing, feeding pulverising, conveying technology with over 300 patents as well as further developed digital applications. New and green process technologies are to contribute to a climate-neutral circular economy in the target industries of chemicals, high-performance materials, cement, steel, and energy - with further optimised customer service.

"We believe that this strategic carve out will empower us to concentrate our efforts on our core operations, enabling us to drive innovation, enhance customer experiences, and

bulk materials applications. Headquartered in Darmstadt, Germany, the Group has more than 1,100 employees in over 12 countries on four continents and focuses on chemicals and



**SH. RAJESH PATHAK**  
 Managing Director,  
 Schenck Process Solutions India Pvt. Ltd.

accelerate market growth," said Managing Director, Mr. Rajesh Pathak at Schenck Process Solutions India Pvt. Ltd. "We are confident that this move will lead to even more effective solutions and services for our valued customers."

**About Schenck Process**  
 Schenck Process is a leading global supplier of sustainable products, integrated solutions, and services for process-critical

high-performance materials as well as infrastructure, energy market segments and alternative fuels.

The product range includes solutions for industrial weighing, feeding, conveying, milling, and grinding, and related digital applications of the CONIQ product family.

For more information, please visit:— [www.schenckprocess.com](http://www.schenckprocess.com)

Schenck Process is repositioning itself: Under the leadership of the new CEO Dr Jörg Ulrich, the company is ushering in a new era following the carve-out of the food division. "The business units in Europe, India and China will benefit greatly from the new size of the company, which has changed from 2,500 to 1,100 employees. We combine our premium products including bulk solids expertise, our advanced digital solutions and our global reach", says Jörg Ulrich confidently.

**SBI भारतीय स्टेट बैंक** Retail Assets Centralised Processing Centre, Belapur, CBD Belapur Railway Station Complex, Tower No. 4, 5th Floor, C.B.D. Belapur, Navi Mumbai - 400 614.

**DEMAND NOTICE**

A notice is hereby given that the following borrower/s **Shri. Abaso Yashwant Jadhav**, (1) A-201, Tulsi Mangalam Chs, Plot No.51, Sector - 12, Near Usav Chowk, Kharghar-410210, (2) Flat No.302, 3rd Floor, A Wing, Bldg No.3, Shivani Heritage, Survey No.28, Hissa No.3, Vill Ashte, Tal Panvel, Dist Raigad, (3) House No.34, Peth Ward, Belawade Khurd, Tal-Patana, Dist-Satara, (House Loan A/c- 36717073446/36717081753) have defaulted in the repayment of principal and interest of the loans facility obtained by them from the Bank and the loans have been classified as Non Performing Assets (NPA). The notices were issued to them on 25/09/2023 under section 13(2) of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 on their last known addresses, but have been returned unreserved, they are hereby informed by way of this public notice.

Amount Outstanding : **Rs.35,87,625.00 (Rupees Thirty Five Lacs Eighty Seven Thousand Six Hundred And Twenty Five only) as on 25.09.2023** with further interest and incidental expenses, costs, etc.

The steps are being taken for substituted service of notice. The above Borrower(s) and/or their Guarantor(s) (whenever applicable) are hereby called upon to make payment of outstanding amount within 60 days from the date of publication of this notice, failing which further steps will be taken after expiry of 60 days from the date of this notice under sub-section (4) of section 13 of Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002.

The borrowers attention is invited to provision of sub-section (8) of section 13 of the Act, in respect of time available to redeem the securities.

Description of Immoveable properties  
 Flat No.302, 3rd Floor, A Wing, Building No.3, Shivani Heritage, Survey No.28, Hissa No.3, Village Ashte, Panvel, Raigad  
 Date: 06/10/23, Place: RACPC, Belapur Authorised Officer, State Bank of India

**PUBLIC NOTICE**  
 IN THE BOMBAY CITY CIVIL COURT AT BOMBAY  
 MISCELLANEOUS APPLICATION NO. 125 OF 2023.  
 IN  
 EXECUTION APPLICATION NO. 113 OF 2020  
 SUMMARY SUIT NO. 467 OF 2016  
 (APPLICATION FOR EXECUTION UNDER ORDER XXI RULE 11 (2) OF THE CODE OF CIVIL PROCEDURE, 1908)  
 MULTICAB CORPORATION PVT LTD. ... Plaintiff  
 VERSUS  
 SHYAMAKANT J TIWARI ... Defendant  
**NOTICE UNDER ORDER XXI RULE 22 OF THE CODE OF CIVIL PROCEDURE, 1908**  
 To,  
 SHYAMAKANT J TIWARI  
 Proprietor of Sun Electrical Services  
 At 7/11, Amin House, 15 Goa St, Dr. Sunderlal Bhai park, GPO -VT, Mumbai - 400 001. And also having address  
 At 160-3/5, Ambika Singh Chawl, New Deepak Wadi, Khar (East), Mumbai - 400 051 and also Building No. 16A, Room No. 687, Ground Floor, Behind-Nirmal Nagar Police Station, Khar (East), Mumbai- 400 051.  
 TAKE NOTICE THAT YOU are hereby required under Order XXI Rule 22 of the Code of Civil Procedure, 1908 to appear either in person or by an Advocate before Ld. Registrar, 2nd floor, Old Secretarial Bldg., Mumbai-400 032 on the dttd. 31.10.2023 at 12.30 pm in the afternoon, or soon thereafter to show cause why the decree pronounced you on the 07.10.2016 in the above case should not be executed against you.  
 Dated this 8th day of September, 2023.  
 Sd/-  
 Sealer  
 Dated this 8th day of September, 2023.  
 Amended this pursuant to the Registrar Order Sd/-  
 Dated this 20th day of September 2023 For Registrar  
 City Civil Court, Mumbai  
 Dated this 26th day of September, 2023. Sd/-  
 Mr. Miraj R Bharapuria  
 Advocate For Plaintiff /Applicant

#bsbfsi

Watch **Raamdeo Agrawal** Chairman & Co-founder, Motilal Oswal Financial Services

India's Biggest BFSI Event  
**Business Standard**  
**BFSI** INSIGHT SUMMIT  
 October 30, 31 | Mumbai

Visit [bit.ly/bs\\_bfsi](http://bit.ly/bs_bfsi) for the complete schedule

For partnerships, get in touch with [amol.patwardhan@bsmail.in](mailto:amol.patwardhan@bsmail.in) 9892172464 | [nitin.pathre@bsmail.in](mailto:nitin.pathre@bsmail.in) 9867153495

**Business Standard**  
 Insight Out

[businessstandard](https://www.businessstandard.com) [bsindia](https://www.bsindia.com) [business.standard](https://www.businessstandard.com) [business-standard.com](https://www.business-standard.com)

**PSPCL Punjab State Power Corporation Limited**  
 (Regd. Office: PSEB Head Office, The Mall, Patiala)  
 Corporate Identity Number U40109PB2010SGC033813 Website: [www.pspcl.in](http://www.pspcl.in)  
 Phone No. 01881-275289 E-mail: [Se-hq-ggssstp-ropar@pspcd.in](mailto:Se-hq-ggssstp-ropar@pspcd.in)

**E-Tender Eng. No. 7472/P-3/EMP-12450** dated **03.10.23**  
 Dy. Chief Engineer/ Headquarter (Procurement Cell-3) GGSSTP, Roopnagar invites E-Tender ID No. 2023\_POWER\_110340\_1 for Procurement of coal mill bearing for XRP & HP-803 mills installed at Stage 2 & 3 at GGSSTP, RoPar. For detailed NIT & Tender Specification please refer to <https://eproc.punjab.gov.in> from 05.10.23/05:00 PM onwards.  
**Note:** Corrigendum and addendum, if any will be published online at <https://eproc.punjab.gov.in>  
 76155/12/2263/2023/28565 RTP-115/23

- BS COMMERCIAL FEATURE

**MAXIMUS EMBARKS ON SIGNIFICANT EXPANSION INITIATIVE IN AFRICA TO DRIVE SALES GROWTH**

Maximus International Limited, through its step-down subsidiary Quantum Lubricants E.A. Ltd, is pleased to announce the appointment of an exclusive distributor for their premier range of lubricants and other allied products across Uganda, Tanzania, and Rwanda. This strategic partnership reflects Maximus Group's (MG) commitment to enhancing market reach and delivering high-quality products to customers in these regions.

The newly appointed distributor, J Shrinika Limited (JSL), Kenya, brings a wealth of industry expertise and a strong distribution network, making them an ideal partner to promote and distribute MG's advanced lubricants. This collaboration is poised to create new avenues for customers in Uganda, Tanzania, and Rwanda to access cutting-edge solutions designed to optimize equipment performance and extend service life.

JSL will play a pivotal role in introducing MG's comprehensive product portfolio to a wider customer base, offering tailored solutions that cater to various applications and industries. Customers in Uganda, Tanzania, and Rwanda can now access a diverse range of lubricants backed by MG's commitment to quality and innovation.

Both MG and JSL are excited about the opportunities that lie ahead and are dedicated to delivering unparalleled value to customers through this collaboration. The partnership aims to combine MG's technical expertise with JSL's distribution prowess to elevate the standards of lubrication solutions in the region and to achieve significant volumes. With this appointment, MG's East African business estimates to cross revenue of INR 100 Cr in the next 2 years.



## लोकसत्ता प्रतिनिधी

**मुंबई :** ‘लोकसत्ता’च्या समाजाशी असलेल्या सर्वसमावेशी बांधिलकीच्या नात्यातून जे अनेकानेक उपक्रम राबवले जातात, त्यापैकी ‘लोकसत्ता लोकांकिका स्पर्धा’ हा एक सर्वाधिक लोकप्रिय उपक्रम. महाराष्ट्रातील तमाम कॉलेज युवावर्गाला जोडणारा, त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देणारा आणि त्यांच्या करिअरचा पाया घालणारा हा उपक्रम मधली दोन वर्षे करोनाच्या भीषण साथीमुळे होऊ

शकला नव्हता. मात्र, गेल्या वर्षी नित्याच्या उत्साहात आणि जल्लोषात लोकांकिका स्पर्धांचा हा उपक्रम पार पडला होता. त्यात शंभरावर महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता.

यंदा स्पर्धेचे सातवे वर्ष असून, महाराष्ट्रभरातील युवकांमध्ये उत्सुकता जागवणारा हा नाट्य-उपक्रम या वर्षी नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये होत आहे. नोव्हेंबरच्या २६-२७ तारखेपासून लोकांकिकांच्या तालीम स्वरूपातील प्राथमिक फेऱ्या मुंबई, पुणे, ठाणे,

## मुंबई

होणार आहेत. तेव्हा लागू तयारीला...! या फेरीतून निवड झालेल्या प्रत्येकी पाच एकांकिकांची त्या त्या केंद्रांवरील अंतिम फेरी पार पडेल. त्यात पहिल्या आलेल्या आठ विजेत्या एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत १६ डिसेंबर

|                        |                 |
|------------------------|-----------------|
| <b>मुख्य प्रायोजक</b>  | <b>सहाय्य</b>   |
| <b>सॉफ्ट कॉर्नर</b>    | <b>अस्तित्व</b> |
| <b>टॅलेंट पार्टनर</b>  |                 |
| <b>आयरिस प्रॉडक्शन</b> |                 |

होणार आहेत. तेव्हा लागू तयारीला...!

या फेरीतून निवड झालेल्या प्रत्येकी पाच एकांकिकांची त्या त्या केंद्रांवरील अंतिम फेरी पार पडेल. त्यात पहिल्या आलेल्या आठ विजेत्या एकांकिकांची महाअंतिम फेरी मुंबईत १६ डिसेंबर

रोजी सादर होणार आहे. सॉफ्ट कॉर्नर या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. हिंदी रंगभूमी आणि चित्रपटांतील प्रख्यात अभिनेते सौरभ शुक्ला महाअंतिम फेरीस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, हिंदी रंगभूमीवरील लेखक-दिग्दर्शक व अभिनेते मकरंद देशपांडे हे यावेळी विशेष कार्यक्रम सादर करणार आहेत.

तरी महाविद्यालयीन युवक-युवतींनी लोकांकिका स्पर्धीतील सहभागासाठी आता कंबर कसून कामाला लागायला हवे. आपले भावी करिअर घडवणारी

ही प्रतिष्ठित स्पर्धा कधी एकदा सुरू होतय अशी युवा कलाकारांमध्ये नेहमीच उत्सुकता असते. या स्पर्धेचा माहोल, सेलिब्रेटी परीक्षक, ती पाहण्यासाठी येणारे विविध क्षेत्रातील दिग्गज हे आकर्षण तर युवावर्गाला असतेच, पण प्रेक्षकांचा मिळणारा उदंड प्रतिसाद आणि अशा दर्जेदार रसिकांपुढे कला सादर करण्याची मिळणारी संधी महाराष्ट्रातील महाविद्यालयी युवक-युवती सोडत नाहीत... सोडणार नाहीत. तेव्हा लागू तयारीला!

## लोकसत्ता | ९

**खिचडी गैरव्यवहार प्रकरण**

## संदीप राऊत यांची पाच तास चौकशी

मुंबई : खिचडी वितरणातील कथित गैरव्यवहारप्रकणी आर्थिक गुन्हे शाखेने खासदार संजय राऊत यांचे भाऊ संदीप राऊत यांची शुक्रवारी पाच तास चौकशी केली. या प्रकरणातील व्यवहाराबाबत ताप्यांच्याकडून माहिती घेण्यात आली. संदीप राऊत शुक्रवारी सकाळी

साडेअकराच्या सुमारास आर्थिक गुन्हे शाखेच्या कार्यालयात आले होते. या प्रकरणात यापूर्वी उद्भव ठाकरे गटातील अमोल कीर्तिकर आणि सुरज चव्हाण यांची

चौकशी झाली होती. टाळेबंदीच्या काळात गरीब,

मजुरांना खिचडी वाटप करण्यात आली होती. त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. खिचडी गैरव्यवहारप्रकरणही १ सप्टेंबरला फसवणूक, फौजदारी विश्वासघात, कट रचणे आदी कलमांगत गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहा कोटी ३७ लाख रुपयांचा कथित गैरव्यवहार असून त्यातील काही रक्कम संदीप राऊत यांना मिळाल्याचा आरोप आहे.

### लोकसत्ता प्रतिनिधी

**मुंबई :** ‘रुग्णसंख्येच्या ओझ्याचा दाखला देऊन सरकार जबाबदारी झटकू शकत नाही’, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सरकारी रुग्णालयांमधील मृत्युसंख्याबाबत शुक्रवारी राज्य सरकारला फटकारले. या रुग्णमृत्युच्या निमित्ताने रस्त्यातील आरोग्यसेवेचा दयनीय स्थितीवर न्यायालयाने बोट ठेवले.

‘‘नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील सरकारी रुग्णालयांत झालेले मृत्यू दुर्दैवी आहेत. परंतु, सरकारी रुग्णालयांमध्ये उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे रुग्णालयांकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचे दिसत नाही’’, असा दावा राज्य सरकारच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आला. त्यावरून न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले. ‘‘आरोग्य व्यवस्था दर्जेदार करण्याचा राज्य सरकारला दावा उत्तम योजनांच्या स्वरूपात केवळ कागदावर आहे. त्याची अंमलबजावणी होताना किंवा त्याचा प्रत्यक्षात फायदा होताना किंवा त्याचा प्रत्यक्ष फायदा होताना अन्व ठिकाणाहून आणण्यात आले होते’’, असे मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि



### न्यायालयाचे आदेश काय ?

सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व सरकारी रुग्णालयांमधील मंजूर आणि त्यातील रिक्त पदांचा तपशील प्रतिज्ञापत्राबाद्रे सादर करावा. रिक्त पदे भरण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत केलेल्या उपाययोजनांचा तपशीलही सादर करावा, नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयांनी गेल्या वर्षभरात केलेल्या औषध, वैद्यकीय वस्तू आणि उपकरणांच्या मागण्या आणि पुरवठ्याचा तपशीलही सादर करावा, असे आदेश न्यायालयाने दिले.

न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठांने सुनावले. दोन्ही रुग्णालयांकडून गंभीर दुर्लक्ष झाल्याचे दिसत नाही, या महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी केलेल्या दात्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

‘‘रुग्णांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक असलेली सर्व औषधे आणि इतर उपकरणे दोन्ही रुग्णालयांत उपलब्ध आहेत. परंतु, रुग्णांना अत्यंत गंभीर स्थितीत रुग्णालयात आणण्यात आले. त्यामुळे दाखल केल्याच्या किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी रुग्ण दगावल्याची नोंद आहे. दोन्ही रुग्णालयांत मृत्यू झालेल्या रुग्णांना अन्व ठिकाणाहून आणण्यात आले होते’’, याकडे महाधिवक्ता सराफ

यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले. समस्या नाही, हे अम्ही नाकारलेले नाही. परंतु, रुग्णालयांकडून दुर्लक्ष झाल्याचे दिसत नाही. मोठ्या संख्येने रुग्ण दाखल होत असल्याने रुग्णालयातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर ताण आल्याचे सराफ यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. परंतु, ताणाचे कारण देऊन जबाबदारी झटकता येणार नसल्याची टिप्पणी न्यायालयाने केली.

दोन्ही रुग्णालयांतील रुग्णमृत्यूमागील कारण विचारताना ही स्थिती कशी झाली आणि नेमके काय झाले, असा प्रश्न न्यायमूर्ती डॉक्टर यांनी यावेळी महाधिवक्त्यांना केला. त्यावर, ‘‘लहान आणि खासगी रुग्णालये रुग्णांची प्रकृती

### ‘तपासात सहकार्य न केल्याने नरेश गोयल यांना अटक’

**मुंबई :** कॅनरा बँकेची ५३८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपांप्रकरणी सुरू असलेल्या तपासात जेट एअरवेजचे संस्थापक नरेश गोयल हे सहकार्य करत नसल्याने त्यांना अटक करण्यात आली, असा दावा सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी उच्च न्यायालयात केला. गोयल यांच्या असहकारामुळे तपासाची गती मंदावल्याचा दावाही ईडीने केला आहे. त्यांच्या असहकारामुळे त्यांनी बँकांची फसवणूक केल्याचा त्याच्याविरोधातील आरोप सिद्ध होत असल्याचेही प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. गोयल यांनी जाणूनबुजून तपासात असहकार करण्याचा प्रयत्न केला, असा दावा देखील ईडीने केला आहे.

## ‘नथुराम विरुद्ध नथुराम’ वाद शरद पोंक्षेंना उच्च न्यायालयाचा तूर्त दिलासा

**लोकसत्ता प्रतिनिधी**

**मुंबई :** ‘माऊली प्रॉडक्शन’चे उदय धुरत आणि अंतिमना शरद पोंक्षे यांच्यात ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ या नाटकावरून सुरू असलेला वाद शुक्रवारी उच्च न्यायालयात पोहोचला. त्या वेळी, न्यायालयात उशिरा दाद मागितल्याच्या कारणास्तव न्यायालयाने पहिल्याच सुनावणीच्या वेळी पोंक्षे यांना पुढील सुनावणीपर्यंत अंतरिम दिलासा दिला. त्यामुळे, पोंक्षे यांना ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नावाने शनिवारपासून नाटकाचे प्रयोग करता येणार आहेत.

प्रकरण गुणवत्तेच्या आधारे

एकलेले नाही. परिणामी, प्रतिवाद्यांना देण्यात आलेला अंतरिम दिलासा हा न्यायालयाच्या अंतिम निर्णयाच्या अर्धान असेल, असेही न्यायमूर्ती इक्बाल छागला यांच्या एकलपीठांने पोंक्षे यांना अंतरिम दिलासा देताना स्पष्ट केले.

माऊली प्रॉडक्शननिर्मित, प्रदीप दळवीलिखित आणि विनय आपटे दिग्दर्शित ‘मी नथुराम गोडसे बोलतोय’ हे नाटक त्याचे श्रेय लादून शरद पोंक्षे हे नाटकाच्या नावातला फक्त ‘मी’ काढून ‘नथुराम गोडसे बोलतोय’ या नावाने रंगमंचावर आणत आहेत, असा दावा करून धुरत यांच्या कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

# आर्थिक दुर्बल घटकांसाठीची ठाण्यातील ‘म्हाडा’ची घरे महाग!

### खरेदीदार चिंतेत

**लोकसत्ता विशेष प्रतिनिधी**

**मुंबई :** सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत अतिरिक्त चटईक्षेत्रफळाचा लाभ उठविणाऱ्या विकासकांनी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाला (म्हाडा) आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुपुर्द केलेल्या घरांच्या किमती परस्पर वाढविल्याची बाब निदर्शनास आली आहे. ठाण्यातील अशाच एका प्रकल्पातील घरांच्या म्हाडाने निश्चित केलेल्या किमतीत सहा लाख रुपयांनी वाढ करण्यात आल्यामुळे खरेदीदार चिंतित झाले आहेत.

कोकण गृहनिर्माण मंडळाने ठाणे येथील वर्तकनगरमधील रेमंड कन्स्ट्रक्शनर २० टक्के योजनेअंतर्गत बांधलेल्या ३२२ चौरस फुटांच्या घरांची १५ लाख ३८ हजार

ठाण्यातील विहंग वूड प्रकल्पात विकासकाने म्हाडाने निश्चित केलेल्या किमतीनुसार खरेदीदारांना विक्री किंमत पत्रक दिले आहे. रेमंड रिअल्टीने मात्र म्हाडाने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा सहा लाख रुपये वाढविले आहेत. याबाबत खरेदीदारांनी रेमंड कन्स्ट्रक्शनला पत्र देऊन किमत कमी करण्याची विनंती केली. परंतु रेमंड कन्स्ट्रक्शनने पत्र स्वीकारण्यासही साकार दिला, असे या खरेदीदारांनी नमूद केले.

विकासकाने निश्चित केलेल्या किमतीनुसार या खरेदीदारांना २४ लाख १४ हजार ५५० रुपये या घरापोटी भरावे लागणार आहेत. इन्कार करीत निश्चित केलेली विक्री किंमतच आकारावी लागेल, असे स्पष्ट केले.

## Honeywell

**हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड**
**सीआयएफ : **एल२९२९१एण९१८४पीएलसी०१७९५९****

**नोंदणीकृत कार्यालय :** ५६ व ५७, हडपसर इंडस्ट्रियल इस्टेट, पुणे-४११०१३, महाराष्ट्र
**टेलि.:** +९१ २०७११४ ८८८८ | **ईमेल :** India.Communications@Honeywell.com

**वेबसाइट :** https://www.honeywell.com/in/en/hail

**टपालाने निवडणूक आणि ई-मतदानाची माहिती**
कंपनीने कंपनीच्या मतदान येथे खाली नमूद केलेले विशेष कामकाज करण्यासाठी आणि फक्त टपालाने निवडणूक घेण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे मतदान करण्यासाठी (दूरवहन ई-मतदान) ही सूचना देण्यात येत आहे. ही सूचना कंपनी अधिनियम २०१३ ('कायदा') यातील कलम ११०, जे कलम १०८ व इतर काही इतर लागू होणाऱ्या तरतुदी असल्यास त्यासंबंध वाचण्यात येते. (यामध्ये अन्य कोणत्याही सांविधिक सुधारणा किंवा पुन्हा केलेले व सध्या अमलात असलेले इतर कायदे, ज्यांचे वाचन कंपन्यांचे (व्यवस्थापन व प्रशासन) निमावलेली २०१४ ('रुलस') समाविष्ट आहेत), तसेच दि सिस्यूटिरीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (सूचीबद्धतीने बंधने व प्रकटनासाठीच्या आवश्यकता) नियमने २०१५ ('सेबी लिस्टिंग रेग्युलेशन्स') यामधील रेग्युलेशन् ४४ व इतर लागू होणारी नियमने, दि इन्स्ट्रुट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडिया यांनी जारी केलेली सर्वसाधारण कनेची सभा नियम मानके प्रत्येकांतील दुरुस्त्यांसह असलेली सामान्य मानके आणि टपालाने निवडणूक घेण्यासाठी व ई-मतदान मानके व सर्वसाधारण सभा आयोजित करणे व ई-मतदानाद्वारे तपालाने निवडणूक प्रक्रिया करणे यासाठी कंपनी व्यवहार मंत्रालयाने ('एमसीए') वेळोवेळी वितरित केलेली खालील सर्वसाधारण परिपत्रके यांचे अनुपालन करून ही सूचना देण्यात येत आहे. (१) परिपत्रक क्र. १४/२०२०, दि. ८ एप्रिल २०२०, (२) परिपत्रक क्र. १७/२०२०, दि. १३ एप्रिल २०२०, (३) परिपत्रक क्र. २२/२०२०, दि. १५ जून २०२०, (४) परिपत्रक क्र. ३३/२०२०, दि. २८ सप्टेंबर २०२०, (५) परिपत्रक क्र. ३९/२०२०, दि. ३१ डिसेंबर २०२०, (६) परिपत्रक क्र. १०/२०२१, दि. २३ जून २०२१, (७) परिपत्रक क्र. २०/२०२१, दि. ८ डिसेंबर २०२१, (८) परिपत्रक क्र. ०३/२०२२, दि. ५ मे २०२२, (९) परिपत्रक क्र. १०/२०२२ व परिपत्रक क्र. ११/२०२२, दि. २८ डिसेंबर २०२२, (१०) परिपत्रक क्र. ०९/२०२३, दि. २५ सप्टेंबर २०२३ (एकत्रितपणे 'एमसीए सर्व्हुलस')।

| अ.क्र. | उरावाचा प्रकार | उरावाचे वर्णन   |
|--------|----------------|---|
| १.     | सामान्य ठराव   | श्री. ब्रियान स्कॉट रुडीक, (डीआयएफ ०६७५६९६१) यांची कंपनीचे अ-कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करणे. |
| २.     | विशेष ठराव     | श्रीमतींनी नीरा साग्गी, (डीआयएफ ००५१०२२९) यांची कंपनीच्या स्वतंत्र संचालिका म्हणून नियुक्ती करणे.   |

टपालाने निवडणूक घेण्याची सूचना ('नोंटीस'), कंपनीची वेबसाइट <https://www.honeywell.com/in/en/hail> येथे तसेच स्टिक एक्स्चेंजेसच्या वेबसाइट्स, म्हणजे अनुक्रमे बीएसई लिमिटेडची ('बीएसई') [www.bseindia.com](http://www.bseindia.com) आणि दि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज ऑफ इंडिया लिमिटेडची (एनएसई) [www.nseindia.com](http://www.nseindia.com) येथे उपलब्ध आहेत. याशिवाय नॅशनल सिस्यूटिरीज डिपॉझिट्रीज लिमिटेड ('एनएसडीएल')ची वेबसाइट [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) येथेही या सूचनेची प्रत उपलब्ध आहे.




एमसीए परिपत्रकक्रमाणे सभासदांना ही सूचना इलेक्ट्रॉनिकरित्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी कंपनीने कॅनपॅनचे रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजेंट (आरटीए)/डिपॉझिटरीज टीएसआर कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ३० सप्टेंबर २०२३ ("कट ऑफ डेट") पर्यंत रजिस्टर ऑफ मेम्बर्स/ लिस्ट ऑफ बेनेफिशियल ओनर्स यामधून प्राप्त झाली आणि ज्यांचे ई-मेल पते कंपनी/आरटीए/डिपॉझिट्रीज ऑफ पार्टिसिपंट्स (इलेक्ट्रॉनिक रोअर धारण करणाऱ्यांसाठी) यांच्याकडे नोंदलेली होती त्यांना किंवा जे सभासद सूचनेत दिलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी कर्ताील त्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये पाठवली आहेत किंवा पाठविली जातील. यानुसार सभासदांना या टपालाने ध्यावयाच्या निवडीसाठी सूचनेची प्रत्यक्ष स्वरूपातील प्रत आणि ग्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलप पाठवलेली जातील.

कंपनीने आपल्या सभासदांना दूरस्थ ई-मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एनएसडीएल यांना नियुक्त केले आहे. म्हणून सभासदांनी उरावाबद्दल पसंती किंवा नापसंती याची नोंदणी फक्त दूरस्थ ई-मतदान पद्धतीद्वारे केली जाईल. दूरस्थ ई-मतदानासाठीचा **कालावधी रविवार, दि. ०८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ०९.०० वाजता (भा.प्र.वेळ) रोजी सुरू होईल आणि तो दि. ०६ नोव्हेंबर २०२३ रोजी सायंकाळी ०५.०० (भा.प्र. वेळ) समाप्त होईल**. त्यानंतर ई-मतदानाने मोड्यूल एनएसडीएल यांच्याकडून बंद करण्यात येईल. उपरोक्त तारीख व वेळ यानंतर सभासदांला इलेक्ट्रॉनिकरित्या मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही. सभासदांच्या मतदानाचा हक्क त्यांनी कट ऑफ डेटला धारण केलेले अंतिमते पूर्ण भरणा केलेले इव्हिटी रोअर्सच्या प्रमाणगत असेल. एकदा मतदान केल्यानंतर, नंतर ते सभासदांना बरलता येणार नाही. या सभासदांनी नावे कट ऑफ डेटला कंपनीच्या रजिस्टर ऑफ मेम्बर्स यामध्ये किंवा लिस्ट ऑफ बेनिफिशियल ओनर्स यामध्ये नोंदलेली असतील, त्यांनाच फक्त दूरस्थ ई-मतदान पद्धतीने मत देण्याचा अधिकार असेल.

एमसीए परिपत्रकक्रमाणे सभासदांना ही सूचना इलेक्ट्रॉनिकरित्या मिळणे सुलभ व्हावे यासाठी त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी करण्यासाठी कंपनीने कॅनपॅनचे रजिस्ट्रार व ट्रान्स्फर एजेंट (आरटीए)/डिपॉझिटरीज टीएसआर कन्सल्टंटस प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून ३० सप्टेंबर २०२३ ("कट ऑफ डेट") पर्यंत रजिस्टर ऑफ मेम्बर्स/ लिस्ट ऑफ बेनेफिशियल ओनर्स यामधून प्राप्त झाली आणि ज्यांचे ई-मेल पते कंपनी/आरटीए/डिपॉझिट्रीज ऑफ पार्टिसिपंट्स (इलेक्ट्रॉनिक रोअर धारण करणाऱ्यांसाठी) यांच्याकडे नोंदलेली होती त्यांना किंवा जे सभासद सूचनेत दिलेल्या प्रक्रियेनुसार त्यांच्या ई-मेल पत्त्यांची नोंदणी कर्ताील त्यांना फक्त इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये पाठवली आहेत किंवा पाठविली जातील. यानुसार सभासदांना या टपालाने ध्यावयाच्या निवडीसाठी सूचनेची प्रत्यक्ष स्वरूपातील प्रत आणि ग्री-पेड बिझनेस रिप्लाय एन्व्हलप पाठवलेली जातील.

मतदान केलेल्या मतांची तपासणी झाल्यावर सदर स्क्रूटिनायझर, त्यांचा अहवाल कंपनीच्या अध्याक्षाना किंवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या अन्य कुणाही व्यक्तीला सादर कर्ताील. सदर निकाल आणि स्क्रूटिनायझर यांचा अहवाल कंपनीची वेबसाइट <https://www.honeywell.com/in/en/hail> येथे तसेच एनएसडीएलची वेबसाइट [www.evoting.nsdl.com](http://www.evoting.nsdl.com) येथे प्रदर्शित करण्यात येईल. याशिवाय जेथे कंपनीचे रजिअर्स सुचिवद्ध केलेले आहेत, त्या स्टॉक एक्स्चेंजेसच्या संबंधित वेबसाइट्स म्हणजे बीएसई लिमिटेडची वेबसाइट [www.bseindia.com](http://www.bseindia.com) येथे आणि दि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडची वेबसाइट [www.nseindia.com](http://www.nseindia.com) येथेयुद्धा निकाल व अहवाल उपलब्ध केले जातील. तसेच कंपनीच्या नोंदणीकृत कार्यालयाच्या सूचना फ्लकावसुद्धा प्रदर्शित केले जातील.

|  |
|--|
| <b>हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड</b> करिता सही/- |
| <b>इंद्र दयानी</b>                               |
| कंपनी सेक्रेटरी                                  |
| <b>स्थळ<span> </span>:</b> पुणे                  |
| <b>दिनांक<span> </span>:</b> ०६ ऑक्टोबर २०२३     |



**हनीवेल ऑटोमेशन इंडिया लिमिटेड**करिता सही/-

**इंद्र कुबेर**

कंपनी सचिव व अनुपालन अधिकारी